

February 15, 2025

To,
BSE Limited,
Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street, Fort,
Mumbai – 400001
BSE Scrip Code: 532749

To,
National Stock Exchange of India Limited,
Exchange Plaza, C-1, Block G,
Bandra Kurla Complex,
Bandra (E), Mumbai - 400 051
NSE Symbol: ALLCARGO

Dear Sir / Madam,

Sub: <u>Newspaper Advertisement pertaining to Unaudited Standalone and Consolidated financial results of the Company for the quarter and nine months ended December 31, 2024.</u>

Pursuant to Regulations 30 and 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, attached herewith the copies of advertisement published in newspapers viz. The Free Press Journal (English) and Navshakti (Marathi) on February 15, 2025 pertaining to Unaudited Standalone and Consolidated financial results of the Company for the quarter and nine months ended December 31, 2024.

The advertisement includes a Quick Response code and the weblink to access complete financial results for the said period. The above information is also on the Company's website at www.allcargologistics.com

Kindly take the same on record.

Thanking you,

Yours faithfully For Allcargo Logistics Limited

Devanand Mojidra Company Secretary & Compliance Officer Membership No.: A14644

Encl: a/a

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the members of public that Ms. Jyotsna Govind Uttamchandani has agreed to sell the agricultural lands situated, lying and being at Village Sangade, Taluka and Sub-District Khalapur, District Raigad and each of them more particularly described respectively as the First Property and the Second Property in the Schedule hereunder written ("said Property") to our Client.

All those persons having any right, title, interest, by way of sale, exchange assignment, gift, bequest, lease, sub-lease, tenancy, sub-tenancy, leave and license, covenant, mortgage, charge, trust, inheritance, succession or contract or memorandum of understanding, easement, right of way occupation, possession, reservation, development rights, FSI consumption easementary rights, permanent and perpetual right of way, etc. or otherwise howsoever in the said Property or any part thereof are hereby required to give notice thereof in writing along with proof thereof to the undersigned at M/s. Purnanand & Co., Advocates, Fort Chambers "C", 2nd publication of this notice, failing which, our client will presume that the right, title, interest, claim, or demand is waived and abandoned and our Client shall proceed to execute the Deed of Conveyance without reference to such

SCHEDULE: DESCRIPTION OF THE FIRST PROPERTY All that piece and parcel of agricultural land bearing Survey No. 45/3B admeasuring 00 Hectare 48 Are 60 Sq. M. equivalent to about 4,860 Sq. M. out of a total area of 01 Hectare 34 Are 00 Sq. M. situate, lying and being at Village Sangade, Sub-District Khalapur and District Raigad
DESCRIPTION OF THE SECOND PROPERTY

All that piece and parcel of agricultural land bearing Survey No. 27/4A admeasuring 00 Hectare 45 Are 00 Sq. M. equivalent to about 4,500 Sq. M. out of a total area of 00 Hectare 65 Are 00 Sq. M. situate, lying and being at Village Sangade, Sub-District Khalapur and District Raigad Dated this 15th day of February, 2025.

For Purnanand & Co. Advocates & Solicitors

65. Tamarind Lane, Fort Chambers, "C" Wind 2nd floor, Fort, Mumbai – 400 023. harshil.parekh@purnanand.co.ir



MUMBAI NORTH ZONAL OFFICE 'ashomangal Bldg", Plot No 632, Gandhi Naga Bandra East, Mumbai - 400 051 Tel: 022-26400038 E-mail: legal_msr@mahabank.co.in legal_msr@mahabank.co.in

APPENDIX IV **POSSESSION NOTICE**

[UNDER Rule 8(1) of Security Interest (Enforcement Rules, 2002]

AX65/LEGAL/SP/2024-25 Whereas, The undersigned being the authorized officer of the **Bank of Maharashtra Oshiwara branch** under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (54 of 2002) and in exercise of powers conferred under Section 13(12) read with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules,2002 issued a demand notice dated 06/11/2024 and paper publication dated 20/11/2024, calling upon the borrower(s) Mr. Manohar Pandurang Dhadve and Mrs. Sarika Pandurang Dhadve to repay the amount mentioned in the notice being to Rs. 47,58,014.09- (Rupees Forty Seven Lakhs Fifty Eight Thousand Fourteen and Nine Paise Only) along with further interest and expenses at the agreed rate, incidental expenses, co charges thereon within 60 days from the date of receipt of the said notice The borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the

borrower/ Guarantor and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him/her under sub section 4 of the section 13 of Act read with rule 8 of the Security Interest Enforcement Rule, 2002 on this 13th of February 2025. The borrower/ Guarantor in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property subject to the charge of the Bank of Maharashtra, Oshiwara branch for an amount of Rs. 47,58,014.09- (Rupees Forty Seven Lakhs Fifty Eight Thousand Fourteen and Nine Paise Only) along with further interest and expenses + Unapplied interest @ agreed rate, Cost, Charges and Expenses.

The borrower's attention is invited to provision of Sub-section (8) of section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets

Description of the Immovable Property Residential Property: Flat No 1703, 17th Floor, Building No 11 B, Scheme No

Chief Manager & Authorised Officer

Versova Branch



LOVABLE LINGERIE LIMITED

CIN: L17110MH1987PLC044835

Registered Office: A-46, Road No.2, MIDC, Andheri (East), MIDC, Mumbai-400 093 Website: www.lovableindia.in, Email: corporate@lovableindia.in

274, Village Bolinj, District Thane Sub Dist Vira

EXTRACT OF STANDALONE UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED 31ST DECEMBER, 2024

(₹ in lakhs)

Sr.		(Quarter Ended		Nine Mont	hs Ended	Year Ended
No.	Particulars	31.12.2024 (unaudited)	30.09.2024 (unaudited)	31.12.2023 (unaudited)	31.12.2024 (unaudited)	31.12.2023 (unaudited)	31.03.2024 (audited)
1	Total income from operations (net)	964.23	1,252.28	1,499.82	3,936.33	6,548.11	7,196.64
2	Net Profit/ Loss for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	(240.43)	(114.29)	39.63	(115.49)	874.01	540.80
3	Net Profit / Loss for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(265.39)	(114.29)	39.63	(140.44)	874.01	540.80
4	Net Profit/ Loss for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(265.39)	(139.62)	(76.45)	(183.11)	613.37	428.31
5	Total Comprehensive Income for the period	(265.39)	(139.62)	(76.45)	(183.11)	613.37	454.39
6	Equity Share Capital (FV of Rs.10/- each)	1,480.00	1,480.00	1,480.00	1,480.00	1,480.00	1,480.00
7	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations) Basic & Diluted	(1.79)	(0.94)	(0.52)	(1.24)	4.14	2.89



The above is an extract of the detailed format of Uudited Financial Results as on 31st December, 2024 under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.

The full format of the Quarterly and Annual Financial Results is available on the Stock Exchange websites at www.bseindia.com and www.nseindia.com and Company's website www.lovableindia.in

Place : Mumbai Date: 12 February, 2025

L Vinay Reddy Chairman & Managing Director DIN:00202619

Sd/-

Allcargo Logistics Limited

(CIN: L63010MH2004PLC073508) Regd. Off.: 6th Floor, Allcargo House, CST Road, Kalina, Santacruz (E), Mumbai – 400 098.

Tel No.: +91 22 6679 8110 $\textbf{Website:} \ \underline{www.allcargologistics.com} \ \ \textbf{Email:} \ \underline{investor.relations@allcargologistics.com}$ Ingenuity In Motion

					(₹ in La	akhs except earnir	ngs per shares)
		·	Standalone			Consolidated	
Sr. No.	Particulars	Quarter ended December 31, 2023	Quarter ended December 31, 2024	Nine months ended December 31, 2024	Quarter ended December 31, 2023	Quarter ended December 31, 2024	Nine months ended December 31, 2024
<u> </u>	T. 11	(Un-Audited)	(Un-Audited)	(Un-Audited)	(Un-Audited)	(Un-Audited)	(Un-Audited)
1	Total Income from Operations	40,244	63,791	185,418	321,159	410,574	1,221,964
2	Net Profit for the period (before tax, exceptional and/or extra ordinary items)	100	1,707	3,619	(2,974)	518	2,335
3	Net Profit for the period before tax (after exceptional and/or extra ordinary items)	100	4,087	5,999	378	796	2,612
4	Net Profit for the period after tax (after exceptional and/or extra ordinary items) but after share of profits from associates and joint ventures	318	3,582	7,617	1,736	1,031	5,234
5	Total Comprehensive Income for the period [Comprising profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(49)	3,234	7,231	8,550	(4,451)	5,137
6	Equity Share Capital	4,914	19,656	19,656	4,914	19,656	19,656
7	Reserves (excluding Revaluation Reserve)	I	1			Ţ	1
8	Earnings Per Share (Face Value of Rs. 2/- each) For continuing and discontinued operations						
	1. Basic :	0.03	0.36	0.78	0.11	0.10	0.49
	2. Diluted:	0.03	0.36	0.78	0.11	0.10	0.49

The above is an extract of the detailed format of financial results for the quarter and nine months ended December 31, 2024 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results are available on the websites of the Company at www.allcargologistics.com and wesbite of BSE Limited at https://www.bseindia.com/ and National Stock Exchange of India Limited at https://www.nseindia.com/

The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company, at their Meeting held on February 13, 2025.

For and on behalf of the Board of Directors Allcargo Logistics Limited Adarsh Hegde Managing Director

(DIN:00035040)

(₹ in lakhs)

DATE: FEBRUARY 13, 2025 PLACE : MUMBA

Place: Navi Mumbai

Date: 14th February 2025



KONKAN RAILWAY CORPORATION LIMITED

(A Government of India Undertaking)

CIN: U35201MII1990GOI223738 Regd Office : Be<mark>l</mark>apur Bhavan, Sector-1[.]

Standalone Financial Results for the Quarter and period ended 31st December 2024 Pursuant to listing Agreement entered with National Stock Exchange of India

		For the Quarter ended	For the Quarter ended	For the Year ended
Sr. No.	Particulars	31-Dec-2024	31-Dec-2023	31st March 2024
140.		Unaudited	Unaudited	Audited
1	Total Income from Operations	92,941.12	99,220.17	4,46,163.19
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or	2,887.57	7,575.10	32,854.28
	Extraordinary items)			
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or	2,887.57	7,575.10	32,854.28
	Extraordinary items)			
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or	2,887.57	7,575.10	32,854.28
	Extraordinary items)			
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss)	4,203.34	11,434.62	25,618.45
	for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]			
6	Paid up Equity Share Capital	2,32,633.62	1,78,560.62	2,03,710.62
7	Reserves (excluding Revaluation Reserve)	(3,84,391.95)	(3,92,199.69)	(3,85,810.81)
8	Networth	2,03,804.67	1,94,311.93	2,00,700.81
9	Paid up Debt Capital / Outstanding Debt	3,01,771.84	3,43,793.29	3,97,138.25
10	Outstanding Redeemable Preference Shares	NIL	NIL	NIL
11	Debt Equity Ratio	1.48	1.77	1.98
12	Earnings Per Share (of ₹1000/- each) (for continuing and discontinued			
	operations)-			
	1. Basic:	12.22	42.42	183.92
	2. Diluted	4.88	12.92	56.02
13	Capital Redemption Reserve	-	-	-
14	Debenture Redemption Reserve	-	-	_
15	Debt Service Coverage Ratio	0.43	2.06	2.14
16	Interest Service Coverage Ratio	1.47	2.06	2.21
17	Current Ratio	1.19	0.88	1.02
18	Long Term Debt to Working Capital	4.61	5.02	3.06
19	Bad Debts to Account Receivable Ratio	N/A	N/A	N/A
20	Current Liability Ratio	0.39	0.55	0.50
21	Total Debts to Total Assets	0.34	0.39	0.42
22	Debtors Turnover	4.07	12.90	17.44
23	Inventory Turnover	N/A	N/A	N/A
24	Operating Margin	3.98%	10.59%	8.02%
25	Net Profit Margin	3.11%	7.63%	7.36%

Note: a) The above is an extract of the detailed format of Quarterly/half yearly/annual financial results filed with the National Stock Exchange (NSE) under Regulation 52 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly/half yearly/annual financial results are available on the website of the National Stock Exchange (www.nseindia.com) and KRCL (www.konkanrailway.com) b) For the other line items referred in the Regulation 52 (4) of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015, the pertinent disclosures have been made to the National Stock Exchange(NSE) and can be accessed on the website of NSE.

RAJESH BHADANG Director (Finance) DIN: 09050270

CAPSAVE

CAPSAVE FINANCE PRIVATE LIMITED

Registered office: Unit No. 301-302, Wing-D, Lotus Corporate Park, Western Express Highway, Goregaon (East), Mumbai - 400 063

Tel No: 022 61737600 • Website: www.capsavefinance.com CIN: U67120MH1992PTC068062

Statement of unaudited financial results for the Quarter and Nine Months ended December 31, 2024 Regulation 52(4), of the SEBI (LODR) Regulations, 2015] (All amounts are in Rupees Millions, unless otherwise stated)

Sr. No.	Particulars	Quarter ended December 31, 2024 (Unaudited)	Quarter ended December 31, 2023 (Unaudited)	Nine months ended December 31, 2024 (Unaudited)	Nine months ended December 31, 2023 (Unaudited)	Year ended March 31, 2024 (Audited)
1	Total Income from Operations	985.33	802.38	2,854.09	2,334.22	3,260.54
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and / or Extraordinary items)	302.58	321.92	997.49	787.46	1,079.61
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and / or Extraordinary items)	302.58	321.92	997.49	787.46	1,079.61
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and / or Extraordinary items)	225.68	234.54	732.17	574.08	782.60
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	224.21	234.54	729.20	574.08	781.71
6	Paid up Equity Share Capital	219.03	189.62	219.03	189.62	189.62
7	Reserves (excluding Revaluation Reserve)	9,305.08	7,146.40	9,305.08	7,146.40	7,354.07
8	Net worth	9,524.11	7,336.02	9,524.11	7,336.02	7,543.69
9	Paid up Debt Capital / Outstanding Debt	18,144.37	12,789.36	18,144.37	12,789.36	18,391.60
10	Outstanding Redeemable Preference Shares	NIL	NIL	NIL	NIL	NIL
11	Debt Equity Ratio (times)	1.91	1.74	1.91	1.74	2.44
12	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations) – Basic & Diluted:	11.01	13.17	47.56	37.29	48.06
13	Capital Redemption Reserve	NIL	NIL	NIL	NIL	NIL
14	Debenture Redemption Reserve	NIL	NIL	NIL	NIL	NIL
15	Debt Service Coverage Ratio (times)	0.27	0.34	0.27	0.30	0.20
16	Interest Service Coverage Ratio (times)	1.79	2.11	1.93	1.91	1.92

- 1) In accordance with Regulation 52 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company has published unaudited financial results for the quarter and Nine months ended December 31, 2024. The above unaudited financial results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on February 14, 2025.
- 2) The above is an extract of the detailed format of quarterly and Nine months ended results filed with the Stock Exchanges under Regulation 52 of the LODF Regulations. The full financials results are available on the websites of BSE Limited and is also available on the Company's website https://capsavefinance.com
- 3) For the other line items referred in regulation 52 (4) of the LODR Regulations, pertinent disclosures have been made to BSE Limited and can be accessed or the website of the Company https://capsavefinance.com

For and on behalf of the Board of Directors

Sd/-Jinesh Jain Managing Director DIN: 06807613

Place: Mumbai Date: February 14, 2025

> MAHARASHTRA STATE ROAD DEVELOPMENT CORPORATION LTD.

THANE CREEK BRIDGE INFRASTRUCTURE LIMITED

U45209MH2018SGC304423

Regd Office: Opp. Bandra Reclamation Bus Depot, Near Lilavati Hospital, K C Marg, Bandra (West), Mumbai 400050

Telephone No: 022-26400190/201 Fax No: 022-26417893 www.msrdc.in

Unaudited Financial Results for quarter and Nine Months ended 31st Dec, 2024 (As per SEBI circular no. SEBI/HO/DDHS/CIR/2021/637 dated Oct. 05, 2021)

Sr.			Quarter Ende	4	Nine Mon	ths Ended	Year Ende
or. No.	PARTICULARS	31.12.2024	30.09.2024	31.12.2023	31.12.2024		31.03 2024
140.		31.12.2024	Unaudited	31.12.2023	Unau		Audite
1.	Total income from Operations	0.64	0.00	0.00	0,64	0.00	0.0
2.							
۷.	Net Profit/(Loss) for the period (before prior period, Tax, Exceptional and or Extraordinary Items)	(2.70)	(2.31)	(2.11)	(5.37)	(6.11)	(7.82
3.	Net Profit/(Loss) for the period before Tax (after Exceptional and or Extraordinary Items)	(2.70)	(2.31)	(2.11)	(5.37)	(6.11)	(7.82
4.	Net Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional and or Extraordinary Items)	(2.70)	(2.31)	(2.11)	(5.37)	(6.11)	(7.82
5.	Total Comprehensive Income for the period (comprising Profit/Loss for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)	(2.70)	(2.31)	(2.11)	(5.37)	(6.11)	(7.82
6.	Paid up Equity Share Capital (Shareholders' Fund)	5.00	5.00	5.00	5.00	5.00	5.0
7.	Reserves (excluding Revaluation Reserve)	(331.82)	(329.12)	(324.74)	(331.82)	(324.74)	(326.44
8.	Net worth (6-7)	(326.82)	(324.12)	(319.74)	(326.82)	(319.74)	(321.44
9.	Paid up Debt Capital/Outstanding Debt (including interest accrued but not due)	25,533.61	25,089.23	21,934.48	25,533.61	21,934.48	22,151.9
10.	Outstanding Redeemable Preference Shares	-	-	-	-	-	
11.	Debt Equity Ratio	(78.13)	(77.41)	(68.60)	(78.13)	(68.60)	(68.9
12.	Earnings per share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations): Basic & Diluted	(5.39)	(4.61)	(4.23)	(10.75)	(12.23)	(15.63
13.	Capital Redemption Reserve	-	-	-	-	-	
14.	Debenture Redemption Reserve	-	-	-	-	-	
15.	Debt Service Coverage Ratio	NA	NA	NA	NA	NA	N
16.	Interest Service Coverage Ratio	NA	NA	NA	NA	NA	N

- 1. The above is an extract of the detailed format of quarterly / annual financial results filed with the Stock Exchanges under Regulation 52 of the LODR Regulations. The full format of the quarterly/annual financial results are available on the website (www.bseindia.com) of the Bombay Stock Exchange. For the other line items referred in regulation 52 (4) of the LODR Regulations, pertinent disclosures have been made to Bombay Stock Exchange and can be accessed on the websites (www.bseindia.com).
- The financial results for the guarter ended 31st December, 2024 have been reviewed and approved by the Board of Directors in their meeting held on 14th February, 2025. The results have been subjected to "Limited Review" by the Chartered
- The financial results of the Company have been prepared in accordance with the recognition and measurement principles of Indian Accounting Standards prescribed under section 133 of the Companies Act, 2013 (as amended) read with Rule 3 of the Companies (Indian Accounting Standard) Rules, 2015 ("Ind AS") as amended from time to time and in terms of Regulation 52 of the Securities Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended ("Listing Regulations"). During the period, there is no change in the accounting policies of the Company. Additional Information as required by Regulation 52 and Regulation 54 of the SEBI (Listing Obligations And Disclosure Requirements) Regulations, 2015 is as per Annexure "I" attached.
- 4. As per the regulations under the pre-amended LODR 2015, the company has reported the quarterly and Nine Months ended 31st Dec 2024.
- The Company has on February 16, 2022 issued/allotted in aggregate 980 numbers of 8.90% Secured Rated Listed Partially Cumulative Redeemable Non-Convertible Bonds (Series I), which are Secured Rated, Listed, Partially Cumulative Redeemable Non-Convertible Bonds of Face Value of Rs. 10 Lakhs each on Private Placement for Cash and mobilising long term borrowings of Rs. 98 Crores.
- Audit of the accounts of the Company for the F.Y. 2023-2024 were carried out by M/s. Parmar & Co., Chartered Accountants being the audit firm appointed by The Comptroller and Auditor General of India as Statutory Auditors for the financial year 2023-2024 vide their letter dated 22nd September 2023. The Audit for the period ending as at 31-03-2024 is concluded as on the date of issuing the report.
- 7. As on 31st December, 2024, no investor complaint is pending.
- The Company is engaged only in the business of road infrastructure development, operation & maintenance of toll road project on a Design Built Finance Operate Transfer basis in a single segment in India. It has no other reportable segments in terms of Indian Accounting Standard (Ind AS) 108 on Segment Reporting specified under Section 133 of the Companies Act, 2013 and the relevant provisions of the Companies Act, 2013 ("the 2013 Act").
- Previous period figures have been re-grouped/re-classified wherever necessary, to confirm to current period's classification in order to comply with the requirements of the amended Schedule III to the Companies Act, 2013. An amount paid towards Share Issue Expenses amounting to Rs. 297.74 Lakhs has been reclassified into Reserves directly which was earlier reported under Other Comprehensive Income in the preceding Financial Year.
- 10. The Promoter, M/s Maharashtra State Road Development Corporation Limited has contributed Rs. 491.25 Crs as on 31st Dec 2024 towards cost of the Projects.

11. The Company has received contribution of Rs. 130 Crs out of the Total Contribution of Rs. 200 Crs from CIDCO towards Project.

For C. R. SAGDEO & CO. **Chartered Accountants** (F.R.: 108959W) **CA Piyush V Luthra**

Partner

THANE CREEK BRIDGE INFRASTRUCTURE LIMITED

M. No. 174863 Place: Mumbai Dated: 14th February, 2025

UDIN: 25174863BMKRZH8701

ANILKUMAR B GAIKWAD (Director) (DIN 08061086)

For and on behalf of Board

मुंबई कर्ज वसुली न्यायाधिकरण क्र. ३

वित्त मंत्रालय, भारत सरकार, सेक्टर ३० ए. रघलीला मॉल पढ़े, वाशी रेल्वे स्टेशन जवळ, वाशी, नवी मुंबई ४००७०३. आर.पी क्र. ४०५ सन २००३

बँक ऑफ इंडिया

....प्रमाणपत्र धारक

मे. बागडे इंजिनिअरिंग इंडस्ट्रीज (बॉम्बे) प्रा. लि. आणि इतर ...प्रमाणपत्र कर्जदार

विक्रीची उद्घोषणा मांडण्याकरिता सूचना सीडी-१. मे. बागडे डंजिनिअरिंग इंडस्ट्रीज (बॉम्बे) प्राय. लि., येथे: ७, सिंधी सोसायटी, सायन ट्रॉम्बे रोड, जपूर, नुजर जननात्र. **सीडी – २. श्रीमती कांचन नारायण बागडे,** येथे: ११६, आशुतोष बंगला, सेक्टर–८, चर्च जवळ, वाशी, नवी मुंबई.

सीडी-३. श्री. नामदेव देवेंद्रप्पा पास्ते, येथे: ५०-ए, सेक्टर २१, मॅफको, वाशी, नवी मुंबई किंवा येथे: पोस्ट कातरकी, तालुका कोपेल, जिल्हा हबळी, कर्नाटक. **सीडी-४. श्री. नारायण चोलप्पा बागर्ड,** येथे: ११६, आशुतोष बंगला, सेक्टर-८, चर्च जवळ, वाशी, नवी मुंबई. ज्याअर्थी सन्माननिय पीठासन अधिकारी यांनी व्याज आणि परिव्ययासह रु. ४५.९०.७७७.०० (रुपये पंचेचाळीस

लाख नव्वद हजार सातशे सत्यात्तर मात्र) ची रक्कम अर्जदार बँक/वित्तीय संस्थेला चुकती करण्यासाठी **ओ.ए. क्र** २०३० सन २००० मधील वसली प्रमाणपत्र निर्गमित केले होते.

आणि ज्याअर्थी तुम्ही सीडी यांनी रक्कम चुकती केलेली नाही आणि निम्नस्वाक्षरीकारांनी खालील नमूद मिळकत जर केली आणि तिच्या विक्रीचे आदेश दिले

म्हणून, तुम्हाला याद्वारे कळविण्यात येते की विक्रीची उद्घोषणा काढणे आणि तिच्या अटी मांडण्याकरिता दिनांक १९,०३,२०२५ रोजी निश्चित करण्यात आली आहे. तुन्हाला उद्घोषणा मांडणीमध्ये सहभागी होण्याकारता आणि सदर मिळकत किंवा तिच्या कोणत्याही भागाशी संबंधित कोणताही बोजा, प्रभार, दावे किंवा दायित्वे निम्नस्वाक्षरीकारांना कळविण्यासाठी याद्वारे बोलाविण्यात येत आहे.

ानम्नस्वाक्षराकाराना कळावण्यासाठा थाद्वार बालााचण्यात चता ञारः <mark>स्थावर/जगम मिळकतीचे वर्णन</mark> धारक क्र. डब्ल्यू-२५ ए, रत्नागिरी औद्योगिक क्षेत्र, रोड क्र. आर/डब्ल्यू-२४,५, विल मिरजोळे, जिल्हा रत्नागिरी, महाराष्ट्र. चे ते सर्व भाग आणि विभाग.

सदर १२.०२.२०२५ रोजी माझ्या हस्ते आणि न्यायधिकरणाच्या शिक्क्यासह दिले.

(दिपा सुब्रमनियन) वसुली अधिकारी - II, कर्ज वसूली न्यायाधिकरण - 3



कोटक महिंद्रा बँक लिमिटेड

स्थावर मिळकतींच्या विक्री करिता विक्री सूचना

दि सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२, अंतग हवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ८(५) आणि ८(६) च्या तरतुदी अन्वये स्थावर मत्तेच्या विक्रीकरिता ई

'फुल्लर्टन इंडिया होम फायनान्स कंपनी लिमिटेड'' (यानंतर ''एफआयएचएफसीएल'' अशी संदर्भित) द्वारे कोटक महिंद्रा बँक लिमिटेडच्या न ुक्कटन अरुना राम जनमाता नाज्य (नाज्य) (नाजार "रूजनार्य्ययनार्यकार्या जानमा) द्वार जायन माठ्या जन रामाञ्च जन र कर्माच्या अभिहस्तांकरता अनुसकन, कोटक महिंद्रा बेले (यानंतर ताल्य मेल) क्लेस्सवीएल) ताला घननो) च्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी ताल सनकोंकडे गहाल प्रमारित खाली नमुद्रस्थायर मिळकत (यानंतर ताल्य मता अशो उद्घेषित) जिया कब्जा यांनी ०६.११.२०२३ घोजी घेतला आहे. वेशेषत: कर्जदर आणि सह-कर्जदर आणि सर्वसामान्य जनता यांना याद्वारे सूचना टेण्यात येते की, कर्ज खाते क्र. ६०६४०७२१०५०८४५८ वनता. जन्मदर आगा वन्य ज्ञादर आगा वनताल वनाता माझर सुन्ता रूपण चानावाकर, में. विकास रूपण्डलराज्यकर वार्तिक स्वा वर्षणंत खालील तथारीलानुसार श्री. चंदगावकर भूषण गामदाम, सी. अमृता भूषण चंदगावाकर, में. विकाहतां टेलिकॉस आणि में १स <mark>बी इलेक्ट्रॉनिक्स</mark> बांच्याद्वारे घेतलेले कर्ज, बांच्याकडून बसुलीपर्यंत मिखयातील लाग् व्याजासह १२,०२,२०५ रोजी प्रमाणे वकीत ६. ७३,२१,०११/ – (रुपये व्याहानार लाख एकवीस हजार अकरा मात्र) या रकमेच्या वसुलीकरिता ''जे आहे जसे आहे'', ''जसे आहे तसे भाहे'', ''जे काही आहे जसे आहे'' या तत्त्वावर सरफेसी अधिनियम २००२ च्या तरतुदी अंतर्गत ई-लिलावामार्फत तारण मत्तेची विक्री

١	विषय तपशील	तपशील
١	लिलावाची तारीख	२१.०३.२०२५
١	लिलावाची वेळ	दु. १२:०० वा. ते दु. १:०० वा. दरम्यान सह ५ मिनिटांचा अमर्यादित विस्तार
١	राखीव किंमत	रु. ५७,००,०००/- (रुपये सत्तावन्न लाख मात्र)
١	इसारा अनामत रक्कम (ईएमडी)	रू. ५,७०,००/- (रुपये पाच लाख सत्तर हजार मात्र)
١	केवायसी सह ईएमडी सादर करण्याची अंतिम तारीख	२०.०३.२०२५ सायं. ६:०० वा. (भाप्रवे) पर्यंत
- 1	तारण मत्तेचे विवरण :- गाव चिथळसर, मानपाडा.	तालका आणि जिल्हा ठाणे (प) ४००६१० येथे स्थित असलेले आणि वसलेले सर्व्हे

तारण भन्म ।वदण :- गाव नवळसर, मानपाइ, तात्कुत आणि विल्ला ठाणे (१) ४००६१० वेधे स्थित असलेले आणि वसलेते सर्जं क्र. ४२,७३,५७,१,८०/१,८०/१,९०/१ आणि ९०/४ आणि गट क्र. ५५, हिस्साक्र. १(माग), १२(माग), २०(माग), २०(माग) टिकुर्तनीवाडी जवळ, हॅपी व्हेली होम्म इमारात क्र. १ व १३ को ऑपरेटीव्ह हाऊसिंग सोसायटी लिम्टिड, ७ वा माकल्याद मिळकत पारक पलट क्र. ७०४, मोजमापित ४१३ ची फू. (चर्द्र) क्षेत्र (समाविष्ट बाल्कनी आणि डोअर सिल्सचे क्षेत्र) चे सर्व ते माग आणि विभाग. जात भार

तारण मानच्या विमोचनाकरिता उपलब्ध बेळेत अंबरचे कलम १३ च्या पोट-कलम ८ च्या तत्तुतीसुमार कर्नुदारांचे तथ बेथण्यात वेत आहे.
विशेषतः कर्जदार आणि सर्वसामान्य बनतेनी कृषणा नोंद प्याची की, वर सदर लिलाब हा कोणत्याही करणास्तव अपशस्त्री झाला तर तारण धनको हे खाजगी
पद्धतीने द्वारा विकारिया मागे सिम्बुरिटी इंटरेस्टची अंसलब्बावरणी करतीत. जर विक्री अन्यये मतेसंबधीत कोणतेही स्पष्टीकरण/गर्स्त असल्यास बोलीदारांनी
आयब्दीकार क्र. (+११-९१२१९५९) जर संसर्क करावा. तसेच श्री. शांतनू नायसे (मोबा क्र. +९१७२०८०५०७३५) आणि श्री. अग्रेल पिद्धई
(+११८९५६९९१६८५) येथे रेखील संपर्क साधू शक्तात.
विक्रीच्या तारिशालास अटी व शतीसाठी कृष्या बनैसची वेससाइट म्हणजेच <u>www.kotak.com</u> आणि/किंवा https://bankauctions.in/ येथे पुग्विलेली लिंक
https://www.kotak.com/en/bank-auctions.html येथे पुग्विलेल्या लिंकचा संदर्भ घ्यावा.
स्थळ : ठाणे, दिनांक : १३.०२.२०२५ शून्य



लव्हेबल लिंगरी लिमिटेड

सही/-

सीआयएन: एल१७११०एमएच१९८७पीएलसी०४४८३५ नोंदणीकृत कार्यालय: ए-४६, रोड क्र. २, एमआयडीसी, अंधेरी (पूर्व),एमआयडीसी, मुंबई-४०००९३, वेबसाईट : www.lovableindia.in, ई-मेल : corporate@lovableindia.in

३१ डिसेंबर, २०२४ रोजी संपलेली तिमाही आणि नऊ महिनेकरिता अलिप्त अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा उतारा

							(रु. लाखांत)
अ.	तपशील		संपलेली तिमाही		संपलेले न	ऊ महिने	संपलेले वर्ष
क्र.		३१.१२.२०२४ (अलेखापरिक्षित)	३०.०९.२०२४ (अलेखापरिक्षित)	३१.१२.२०२३ (अलेखापरिक्षित)	३१.१२.२०२४ (अलेखापरिक्षित)	३१.१२.२०२३ (अलेखापरिक्षित)	३१.०३.२०२४ (लेखापरिक्षित)
१	प्रवर्तनातून एकूण उत्पन्न (निञ्चळ)	९६४.२३	१,२५२.२८	१,४९९.८२	३,९३६.३३	६,५४८.११	७,१९६.६४
?	कालावधीसाठी निव्वळ नफा/तोटा (कर, अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बार्बीपूर्वी)	(१४०.४३)	(११४.२९)	३९.६३	(११५.४९)	८७४.०१	५४०.८०
ş	कालावधीसाठी करपूर्व निञ्चळ नफा/तोटा (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बार्बीनंतर)	(२६५.३९)	(११४.२९)	३९.६३	(१४०.४४)	८७४.०१	480.60
8	कालावधीसाठी करोत्तर निव्वळ नफा/तोटा (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बार्बीनंतर)	(२६५.३९)	(१३९.६२)	(७६.४५)	(१८३.११)	६१३.३७	४२८.३१
ч	कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न	(२६५.३९)	(१३९.६२)	(७६.४५)	(१८३.११)	६१३.३७	४५४.३९
ξ	समभाग भांडवल (द. मूल्य रु.१०/- प्रत्येकी)	१,४८०.००	१,४८०.००	१,४८०.००	१,४८०.००	१,४८०.००	१,४८०.००
G	प्रति भाग प्राप्ती (प्रत्येकी रु. १०/- चे) (अखंडित आणि खंडित प्रवर्तनासाठी)						
	मूलभूत आणि सौम्यिकृत	(१.७९)	(8%.0)	(०.५२)	(१.२४)	४.१४	7.८९

ए)

वरील माहिती म्हणजे सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ अंतर्गत ३१ डिसेंबर, २०२४ रोजीस अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांच्या तपशीलवार विवरणाचा एक उतारा आहे

तिमाही आणि वार्षिक वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण विवरण स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाईटस् www.bseindia.com आणि www.nseindia.com व कंपनीची वेबसाईट www.lovableindia.in वर उपलब्ध आहेत.

ठिकाण : मुंबई

दिनांक : १२ फेब्रुवारी, २०२५

Ingenuity In Motion

अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक

(डीआयएन : ००२०२६१९)

एल विनय रेड्डी

ऑलकार्गा लॉजिस्टिक्स लिमिटेड

(सीआयएन : एल६३०१०एमएच२००४पीएलसी०७३५०८) नोंद. कार्यालय : ६वा मजला, ऑलकार्गो हाऊस, सीएसटी रोड, कलिना, सांताक्रुझ (पू.) मुंबई-४०० ०९८ फोन क्र.: +९१ २२ ६६७९ ८११०

वेबसाईटः www.allcargologistics.com ईमेलः investor.relations@allcargologistics.com ३१ डिसेंबर, २०२४ रोजी संपलेली तिमाही आणि नऊ महिन्यांकरिता अलिप्त आणि एकत्रित अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांचा उतारा

						(रु. लाखात, प्रत	ो शेअर प्राप्ती वगळून)
अ.			अलिप्त			एकत्रित	
蛃.	तपशील	संपलेली तिमाही	संपलेले तिमाही	संपलेले नऊ महिने	संपलेली तिमाही	संपलेले तिमाही	संपलेले नऊ महिने
		३१ डिसेंबर, २०२३	३१ डिसेंबर, २०२४	३१ डिसेंबर, २०२४	३१ डिसेंबर, २०२३	३१ डिसेंबर, २०२४	३१ डिसेंबर, २०२४
		(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)
8	प्रवर्तनातून एकूण उत्पन्न	४०,२४४	६३,७९१	१८५,४१८	३२१,१५९	४१०,५७४	१,२२१,९६४
?	कालावधीकरिता निञ्वळ नफा (कर आणि अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबीपूर्व)	१००	१,७०७	३,६१९	(२,९७४)	५१८	२,३३५
m	कालावधीकरिता करपूर्व निव्वळ नफा (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबीपरचात)	१००	४,०८७	५,९९९	३७८	७९६	२,६१२
४	करपश्चात कालावधीकरिता निव्वळ नफा (अपवादात्मक आणि/र्किवा अनन्यसाधारण बाबीपश्चात) परंतु सहयोगी व संयुक्त उपक्रमाच्या नफ्याच्या हिश्श्यानंतर	३१८	३,५८२	७,६१७	१,७३६	१,०३१	५,२३४
ч	कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीकरिता नफा (करपश्चात) आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (करपश्चात) समाविष्ट)	(88)	३,२३४	७,२३१	८,५५०	(४,४५१)	५,१३७
ξ	समभाग भांडवल	४,९१४	१९,६५६	१९,६५६	४,९१४	१९,६५६	१९,६५६
૭	राखीव (पुनर्मुल्यांकीत राखीव वगळून)						
۷	प्रती समभाग प्राप्ती (दर्शनी मूल्य रु. २/– प्रत्येकी) (अखंडित आणि खंडित कामकाजासाठी)						
	१. मूलभूत	۶٥.٥	0.35	٥.७८	0.88	0.80	०.४९
	२. सौम्यिकृत	٥.٥३	0.35	১৩.০	0.88	०.१०	٥.४९
-							

वरील माहिती म्हणजे सेबी (लिस्टिंग अँड अदर डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ अंतर्गत स्टॉक एक्स्चेंजेस कडे सादर केलेल्या ३१ डिसेंबर, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही आणि नऊ महिन्यांकरिता वित्तीय निष्कर्षांच्या तपशिलवार विवरणाचा एक उतारा आहे. वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण विवरण कंपनीची वेबसाईट www.allcargologistics.com आणि बीएस लिमिटेडची https://www.bseindia.com, आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेडची https://www.nseindia.com/वर उपलब्ध आहे. कंपनीची वेबसाईट www.allcargologistics.com वर आणि वरील निष्कर्ष १३ फेब्रुवारी, २०२५ रोजी झालेल्या त्यांच्या संबंधित बैठकांमध्ये लेखापरीक्षण समितीने पुनर्विलोकीत केले आणि कंपनीच्या संचालक मंडळाने मंजूर केले.

दिनांक : १३ फेब्रुवारी, २०२५

संचालक मंडळाच्या वतीने आणि साठी ऑलकार्गो लॉजिस्टीक्स लिमिटेड आदर्श हेगडे व्यवस्थापकीय संचालव (डीआयएन : ०००३५०४०)

E Class



ठिकाणः मुंबई

सुंदरम मल्टी पॅप लिमिटेड

सीआयएन : एल२१०९८एमएच१९९५पीएलसी०८६३३७

नो.का. : ५/६ पापा इंडस्ट्रियल इस्टेट, सुरेन रोड, अंधेरी (पूर्व), मुंबई - ४०००९३

फोन : ०२२-६७६०२२००, फॅक्स : (९१-२२) ६७६०२२४४, ई-मेल आयडी : info@sundaramgroups.in,

वेबसाईट : www.sundaramgroups.in

३१ डिसेंबर, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही आणि नऊ महिन्यांकरिता अलेखापरिक्षित अलिप्त वित्तीय निष्कर्षांचे विवरण

						(रह	हम रु. लाखात <i>)</i>
2.			संपलेली तिमाही		संपलेले व	नऊ महीने	संपलेले वर्ष
अ. क्र.	तपशिल	38-85-5058	30-09-2028	39-99-9093	38-85-5058	38-88-8083	38-03-2028
90.		(अलेखापरिक्षित)	(अलेखापरिक्षित)	(अलेखापरिक्षित)	(अलेखापरिक्षित)	(अलेखापरिक्षित)	(लेखापरिक्षित)
१	प्रवर्तनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	२,१३५.८८	२,४००.५५	२,१९४.६३	८,७७९.६२	८,६७७.५६	१२,७३३.७३
2	सर्वसाधारण कामकाजातून निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बार्बीपूर्वी)	(२७८.२२)	(१७३.०१)	(२५२.०४)	(२४६.४५)	(१७.১१६)	(३२२.३३)
3	सर्वसाधारण कामकाजातून करपूर्व निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बार्बीनंतर)	(२६८.५२)	(१८,६८५)	(२१४.२४)	(४२६.८१)	(५३१.८०)	(५०८.१८)
8	कालावधीसाठी करोत्तर निव्वळ नफा/(तोटा)	(२६८.५३)	(१८३.४६)	(२१४.२४)	(४२६.८१)	(५३१.८०)	(५०८.१८)
ų	कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीसाठी नफा/(तोटा) (करोत्तर) आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (करोत्तर) धरून)	(२६९.१५)	(१८४.०८)	(२१४.८६)	(४२८.६७)	(५३३.६६)	(५०७.२२)
ξ	समभाग भांडवल	४,७३८.७८	১৩.১६৩,४	४,७३८.७८	४,७३८.७८	४,७३८.७८	४,७३८.७८
G	राखीव (मागील वर्षाच्या ताळेबंदात दाखवल्याप्रमाणे पुनर्मूल्याकित राखीव वगळून राखीव)						४,५२४.२९
۷	प्रति समभाग प्राप्ती (अखंडित आणि खंडित कामकाजासाठी) (प्रत्येकी रु. १/- चे)						
	मूलभूत	(0.049)	(०.०३९)	(०.०४५)	(0.090)	(0.882)	(०.११)
	सौम्यिकृत	(0.049)	(0.038)	(०.०४५)	(0.090)	(0.883)	(0.88)

टिपा :

दिनांक : १४ फेब्रुवारी, २०२५

ठिकाणः मुंबई

- ए. वरील ३१ डिसेंबर, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही आणि नऊ महिन्यांसाठी अलेखापरीक्षित अलिप्त निष्कर्षांना लेखापरीक्षण समितीने पुनर्विलोकित केले व शिफारस केली आणि संचालक मंडळाने १४ फेब्रुवारी, २०२५ रोजी झालेल्या त्यांच्या बैठकीत ते मंजूर केले आणि अभिलिखित केले
- बी. वरील माहिती म्हणजे सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन अँड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजकडे सादर केलेल्या वित्तीय निष्कर्षांच्या तपशिलवार विवरणाचा एक उतारा आहे. वरील वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण विवरण स्टॉक एक्सचेंजेसच्या वेबसाईटस् www.bseindia.com आणि www.nseindia.com वर उपलब्ध आहे आणि तेच कंपनीची वेबसाईट www.sundaramgroups.in वर देखील उपलब्ध आहे.
- सी. अपवादात्मक बाबींमध्ये इंड एएस ११६ नुसार व्याजाचा परत करणे/निलेखित करणे समाविष्टित आहे



सुंदरम मल्टी पॅप लिमिटेड साठी

अमृत पी. शाह अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डीआयएन : ०००३३१२०

हिंदुस्तान हार्डी लिमिटेड नोंदणी. कार्यालय: प्लॉट क्र. सी-१२, एम.आय.डी.सी. एरिया, अंबड, नाशिक-४२२०१०. वेबसाईट : www.hhardys.com, ई-मेल आयडी - info@hhardys.com, सीआयएन: एल२९३००एमएच१९८२पीएलसी०२८४९८ संपर्क - दू. ०२५३-२३८२११८, टेलिफॅक्स : ९१-०२५३-२३८२५२८.

३१.१२.२०२४ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष

अलि	प्त निष्कर्ष :				(₹ लाखांत	, ईपीएस सोडून)
अ.	तपशील	संपलेली	तिमाही	तारखेप	र्यंत वर्ष	संपलेले वर्ष
क्र.		३१-डिसें-२४	३०-सप्टें-२४	३१-डिसें-२४	३१-डिसें-२३	३१-मार्च-२४
		(अलेखापरिक्षित)	(अलेखापरिक्षित)	(अलेखापरिक्षित)	(अलेखापरिक्षित)	(लेखापरिक्षित)
?	प्रवर्तनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	१९९६.६५	२००९.७५	५६६३.६९	५००४.७०	६८१४.००
?	करपश्चात सर्वसाधारण कामकाजातून निव्वळ नफा (+)/(तोटा) (-)	११४.९३	२०२.१०	800.83	३७८.८९	५०८.७६
3	एकूण इतर सर्वसमावेशक उत्पन्न/(तोटा)-निव्वळ	(৩.५१)	٧.۶۶	४.६४	१८.६५	२१.८३
४	भरणा झालेले समभाग भांडवल (दर्शनी मूल्य रु. १०/- प्रत्येकी)	१४९.८५	१४९.८५	१४९.८५	१४९.८५	१४९.८५
ધ	मागील लेखा वर्षाच्या ताळेबंदानुसार पुनर्मुल्यांकित राखीव वगळून राखीव	_	_	_	-	२,१७९.५९
Ę	समभाग प्राप्ती (ईपीएस) (अनन्यसाधारण बाबींपूर्व)					
	(प्रत्येकी रु. १०/- चे - अवार्षिकीकृत) :					
	(ए) मुलभूत	८.१७	१२.९२	२६.३९	२४.०४	३२.५०
	(बी) सौम्यिकृत					
9	प्रति समभाग प्राप्ती (अनन्यसाधारण बाबींपश्चात)					
	(प्रत्येकी रु. १०/- चे) - अवार्षिकीकृत					
	(ए) मुलभूत	८.१७	१२.९२	२६.३९	२४.०४	३२.५०
	(बी) सौम्यिकृत					
.	· · · · · · · · · · · · · · · · · · ·					

टिपा :

१ वरील निष्कर्षांना लेखापरीक्षण समितीने पुनर्विलोकित केले आणि संचालक मंडळाने त्यांच्या १४.०२.२०२५ रोजी झालेल्या बैठकीत ते मंजूर केले.

वरील माहिती म्हणजे सेबी (लिस्टिंग ॲण्ड अदर डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस्) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेम्युलेशन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजेसकडे सादर केलेल्या तिमाही/वार्षिक वित्तीय निष्कर्षांच्या तपशीलवार विवरणाचा एक उतारा आहे. तिमाही/वार्षिक वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण विवरण स्टॉक एक्सचेंजची वेबसाईट (www.bseindia.com) वर उपलब्ध आहे.

> संचालक मंडळाच्या आदेशावरून हिंदुस्तान हार्डी लिमिटेड साठी श्रीमती देवकी सरन कार्यकारी संचालक आणि सीएफओ डीआयएन : ०६५०४६५३

ठिकाण : नाशिक दिनांक: १४ फेब्रुवारी, २०२५

डॉनियर इंडस्ट्रीज लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय : डॉनियर हाऊस, ८ वा मजला, प्लॉट क्र. ए - ५०, रस्ता क्र. १, एमआयडीसी, अंधेरी (पूर्व), मुंबई - ४०० ०९३. सीआयएन : L99999MH1987PLC042076: वेबसाईट : www.donear.com: ईमेल आयडी: investor@donear.com दूरध्वनी : (०२२) - ६८३४ ८१००; फॅक्स : (०२२) - ६८३४ ८३१३

दि. ३१.१२.२०२४ रोजी संपलेली तिमाही व नऊमाहीकरिताच्या अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांचा अहवाल

(रु. लाखांत) (ईपीएस वगळता)

				स्था	यी				एकत्रित (टीप	क्र. २ पाहा)	
		तिमाहीअखेर			नऊमाहीअखेर वर्षअखेर			तिमार्ह	अखेर	नऊमाहीअखेर	वर्षअखेर
अ. क्र.	तपशील	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	लेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	लेखापरीक्षित
		38-85-5058	30-09-7078	38-85-5053	38-85-5058	38-88-883	38-03- 5058	38-88-5088	30-09-7078	38-85-5058	38-03-
१	परिचालनातून एकूण महसूल (निव्वळ)	२४,७१७.३५	२१,२६८.०४	२०,८६५.२४	६६,०४१.४१	५६,२७९.९५	८०,७९५.२६	२४,७१७.३५	२१,२६८.०४	६६,०४१.४१	८०,७९५.२६
?	कालावधीकरिता (कर, अपवादात्मक व/वा अतिविशेष बाबीपूर्व) निव्वळ नफा/(तोटा)	१,५१५.०८	१,२९९.३९	९३१.८०	४,०१९.०५	२,५४४.१७	४,७४७.६४	१,५१५.०८	१,२९९.३९	४,०१९.०५	४,७४७.६४
ş	कालावधीकरिता (करपूर्व आणि अपवादात्मक व/वा अतिविशेष बाबीपश्चात) निव्वळ नफा/(तोटा)	१,५१५.०८	१,२९९.३९	९३१.८०	४,०१९.०५	२,५४४.१७	४,७४७.६४	१,५१५.०८	१,२९९.३९	४,०१९.०५	४,७४७.६४
Х	कालावधीकरिता (करपश्चात आणि अपवादात्मक व/वा अतिविशेष बाबीपश्चात) निव्वळ नफा/(तोटा)	१,०९०.५४	१,०५७.३८	৬१४.७२	३,०२६.४७	१,८८०.४५	३,४७१.३४	१,०९०.५४	१,०५७.३८	३,०२६.४७	३,४७१.३४
ч	कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीकरिता (करपश्चात) नफा/(तीटा) व अन्य सर्वसमावेशक उत्पन्न (करपश्चात) यांचा समावेश	१,०६९.२९	१,०६६.५८	७१६.०३	३,०११.८१	१,८७२.६९	३, ४५२.७१	१,०६९.०७	१,०६६.३१	३,०११.१८	३,४५ २.३५
ξ	प्रदानित समभाग भांडवल (दर्शनी मूल्य रु. २/- प्रतिशेअर)	१,०४०.००	१,०४०.००	१,०४०.००	१,०४०.००	१,०४०.००	१,०४०.००	१,०४०.००	१,०४०.००	१,०४०.००	१,०४०.००
G	राखीव (पुनर्मूल्यांकन राखीव वगळता) गत वर्षाच्या लेखापरीक्षित ताळेबंदामध्ये दर्शविल्यानुसार						१९,४१४.९१				१९,४१४.५५
۷	उत्पन्न प्रतिशेअर (दर्शनी मूल्य रु. २/- प्रतिशेअर) मूलभृत: सौम्यीकृत:	7.80 7.80	२.०३ २.०३	१.३७ १.३७	५.८२ ५.८२	३.६२ ३.६२	६.६८ ६.६८	२.१० २.१०	२.०३ २.०३	५.८२ ५.८२	६.६७ ६.६७

- १. वरील अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांचे लेखापरीक्षणसमितीद्वारे पुनरावलोकन करण्यात आले होते व संचालक मंडळाद्वारे त्यांच्या दि. १४.०२.२०२५ रोजी पार पडलेल्या समेत त्यांना मंजुरी देण्यात आली आहे. कंपनीच्या वैधानिक लेखापरीक्षकांनी वरील निष्कर्षांचे मर्यादित पनरावलोकन केले आहे.
- कंपनीने दि. २९.०३.२०२४ रोजी निजो स्ट्रेच प्रायव्हेट लिमिटेडमधील २२% इक्विटी हिस्सा संपादित केला, त्याद्वारे ती एक सहयोगी कंपनी म्हणून वर्गीकृत झाली. निजो स्ट्रेक्च प्रायव्हेट लिमिटेड ही दि. १६.०६.२०२३ रोजी संस्थापित झाली होती व तिने नोंद दिनांकानसार व्यावसायिक कामकाज सरू केले नाही. पनिमी स्थायी व एकत्रित वित्तीय अहवाल हा निर्देशात्मक आहे व एकत्रित वित्तीय अहवालाकरिताची तलनात्मक आकेवारी सादर करण्यात आली नाही

ठिकाण : मुंबई दिनांक : १४.०२.२०२५

संचालक मंडळाच्या वतीने राजेंद्र व्ही. अगरवाल डीआयएन क्र. : ००२२७२३३

RAP CORP LIMITED

merly known as RAP MEDIA LIMITED) CIN :- L65990MH1994PLC084098

Regd. Office: B1, Lilaram Bhavan, Dandpada, KharDanda, KharDanda, Khar West, Khar Colony, Mumbai, Maharashtra- 400052 Website: www.rapmedialtd.co.in; Email: info@rapcorp.in

Sr.			,	Standalone)			С	onsolidate	ed		Year
No.	Particulars	Qı	uarter End	ed	Nine Mon	ths Ended	Q	uarter End	ed	Nine Mon	ths Ended	Ende
		31.12.2024	30.09.2024	31.12.2023	31.12.2024	31.12.2023	31.12.2024	30.09.2024	31.12.2023	31.12.2024	31.12.2023	31.03.2
		Unaudited	Audit									
	INCOME FROM OPERATIONS											
I	(a) Revenue from operations	-	-	-	-	-	-	-	-	-	-	
II	(b) Other income	0.15	3.95	0.04	4.60	0.83	0.15	3.95	0.04	8.70	0.83	1
	Total Income from Operations (net)	0.15	3.95	0.04	4.60	0.83	0.15	3.95	0.04	8.70	0.83	1
III	Expenses											
(a)	Consumption of Raw Material	-	-	-	-	-	-	-	-	-	-	
(b)	Purchase of Stock in Trade	-	-	-	-	-	-	-	-	-	-	
(c)	Change in Inventories of finished goods /work in											
(- /	progress and stock in trade	_			-5.874.83	_	_	_	_	-5,874.83	-	
(d)	Employees Benefit Cost	6.55	3.11	4.39	14.69	12.09	6.55	6.26	4.39	27.50	12.09	16
(e)	Depreciation & amortisation expenses	7.58		6.29	23.42	18.87	7.58	7.62	6.29	38.61	18.87	25
(f)	Finance Cost	0.03		-	0.06	0.06	0.03	5.12	-	5.20	0.06	
(g)	Other Expenses	20.06		8.69	68.56	45.13	112.53	23.11	8.69	204.20	45.13	
13/	Total Expenses	34.22	32.74	19.37	-5,768.10	76.14	126.68	42.10	19.37	-5,599.31	76.15	
IV	Profit/(Loss) before exceptional and extraordinary	01.22	02.114	10.01	0,1 00.10	10.14	120.00	72.10	10.01	0,000.01	10.10	
ıv	items and tax (III-IV)	-34.07	-28.79	-19.33	5,772.70	-75.31	-126.54	-38.15	-19.33	5,608.01	-75.32	-106
V	Exceptional Items	-04.01	-20.73	-10.00	-346.46	-70.01	-120.04	-00.10	-10.00	-346.46	-10.02	-100
VI	Profit/(Loss) before extraordinary items and				-040.40					-040.40		
V I	tax (V-VI)	-34.07	-28.79	-19.33	6,119.16	-75.31	-126.54	-38.15	-19.33	5,954.47	-75.32	-106
VII	Extraordinary / Exceptional items	-34.07	-20.79	-13.33	0,113.10	-73.31	-120.34	-30.13	-13.33	3,334.41	-13.32	-100
VIII	Profit before tax (VII-VIII)	-34.07	-28.79	-19.33	6,119.16	-75.31	-126.54	-38.15	-19.33	5.954.47	-75.32	-106
IX	Tax expense	-34.07	-20.79	-19.33	0,119.10	-/5.31	-120.54	-30.13	-19.33	5,954.47	-/5.32	-100
IX	(i) Current tax	-	-	-		-	-	-	-	-	-	
	· ·	-	-	-	-	-	-	-	-	-	-	/07
· ·	ii) Deferred Tax	-	-	-	-	-	-	-	-	-	-	(27.
X	Profit (Loss) for the period from continuing			40.00			400 54	20.45	40.00			
	operations (IX-X)	-34.07	-28.79	-19.33	6,119.16	-75.31	-126.54	-38.15	-19.33	5,954.47	-75.32	-79
ΧI	Profit/(loss) from discontinuing operations	-			-	-	-	-	•	-	-	
XII	Tax expense of discontinuing operations	-			-	-	-	-	-	-	-	
XIII	Profit/(loss) from Discontinuing operations											
	(after tax) (XII-XIII)	-		-	-	-	-	-	-	-	-	
XIV	Profit (Loss) for the period (XI+XIV)	-34.07	-28.79	-19.33	6,119.16	-75.31	-126.54	-38.15	-19.33	5,954.47	-75.32	-79
XV	Other Comprehensive Income	-		-	-	-	-	-	-	-	-	0
	A (i) Items that will not be reclassified to profit or loss	-	-	-	-	-	-	-	-	-	-	
	(ii) Income tax relating to items that will not be											
	reclassified to profit or loss	-	-	-	-	-	-	-	-	-	-	
	B (i) Items that will not be reclassified to profit or loss	-	-	-	-	-	-	-	-	-	-	
	(ii) Income tax relating to items that will not be											
	reclassified to profit or loss	-	-	-	-	-	-	-	-	-	-	
XVI	Total Comprehensive Income for the period											
	(comprising Profit (Loss) and other Comprehensive											
	Income for the period)	-34.07	-28.79	-19.33	6,119.16	-75.31	-126.54	-38.15	-19.33	5,954.47	-75.32	-78
XVII	Earning Per Share (EPS)	-	-	_	_	-	-	_	_	-	-	
	Basic	-0.58	-0.49	-0.33	104.05	-1.28	-2.15	-0.65	-0.33	101.25	-1.28	-1
	Diluted	-0.58	-0.49	-0.33	104.05	-1.28	-2.15	-0.65	-0.33	101.25	-1.28	

- 1 The above Unaudited Financial Results have been reviewed by the Audit Committee and approved in the meeting of Board of Directors held on 13.02.2025. The Statutory Auditors
- have carried out Limited Review of the unaudited financial results for the quarter ended on 31st December 2024 and have issued Limited Review Report with an unmodified opinion 2 The Company is engaged primarily in the business of renting of property, which constitutes single reportable segment. Accordingly, the Company is single segment company ir
- accordance with Ind-AS 108 "Operating Segments" B The Company has also regrouped/rearranged previous year's figures wherever necessary.
- The Consolidated results for the Quarter ended 31st December, 2024 includes consolidation of financials of White River Properties LLP.



By order of the Board of Director For RAP CORP LIMITED (Formerly Known as RAP MEDIA LIMITED) Rupinder Singh Arora Managing Director DIN:00043968

Place : Mumba Date: 13.02.2025